HEADS UP VENTURES LIMITED

(Formerly known as The Mandhana Retail Ventures Limited)

CIN: L52390MH2011PLC213349

Registered Office: Plot No. E-132, MIDC, Tarapur Industrial Area, Boisar, Dist: Palghar - 401506

10th May, 2024

To, BSE Limited,

Corporate Relationship Department, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400 001

Scrip Code: 540210

Dear Sir/Madam,

To,

National Stock Exchange of India Limited

Listing Department,

Exchange Plaza, Plot No. C-1, G Block,

Bandra Kurla Complex,

Bandra (East), Mumbai - 400 051

Symbol: HEADSUP

Sub: Compliance under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and

Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations'')

Ref: Newspaper Advertisement - Audited Financial Results ('AFR') of the

Company for the quarter and financial year ended 31st March, 2024

This is in continuation of our letter dated 9th May, 2024 wherein in accordance with Regulation 33 and other applicable provisions of the Listing Regulations, the Company had intimated the Stock Exchanges that the Board of Directors of the Company at its Meeting held on 9th May, 2024, had, *inter alia*, approved the Audited Financial Results ('AFR') of the Company for the quarter and financial year ended 31st March, 2024.

In this regard, please find attached herewith the newspaper clippings of the said advertisements duly advertised in the Financial Express (English) and Mahasagar (Marathi) newspaper on 10th May, 2024.

This notice may also be accessed on the website of the Company at www.huvl.in.

Kindly take the same on record.

Thanking You,

for HEADS UP VENTURES LIMITED

HANSRAJ RATHOR Managing Director (DIN: 07567833)

Encl.: As above.

FINANCIAL EXPRESS

continued from previous page.

THE EQUITY SHARES OF OUR COMPANY WILL GET LISTED ON MAIN BOARD PLATFORM OF BSE LIMITED ("BSE") AND NATIONAL STOCK EXCHANGE OF INDIA LIMITED ("NSE")

In case of any revision to the Price Band, the Bid/Offer Period will be extended by at least three additional Working Days after such revision in the Price Band, subject to the Bid/Offer Period not exceeding 10 Working Days. In cases of force majeure, banking strike or similar circumstances, our Company may, in consultation with the BRLMs, for reasons to be recorded in writing, extend the Bid / Offer Period for a minimum of three Working Days, subject to the Bid/ Offer Period not exceeding 10 Working Days. Any revision in the Price Band and the revised Bid/Offer Period, if applicable, will be widely disseminated by notification to the Stock Exchanges, by issuing a public notice, and also by indicating the change on the respective websites of the BRLMs and at the terminals of the Syndicate Member(s) and by intimation to the Designated Intermediaries and the Sponsor Banks, as applicable.

This is an Offer in terms of Rule 19(2)(b) of the Securities Contracts (Regulation) Rules, 1957, as amended ("SCRR"), read with Regulation 31 of the SEBI ICDR Regulations. The Offer is being made through the Book Building Process in terms of Regulation 6(2) of the SEBI ICDR Regulations, wherein at least 75% of the Offer shall be allocated to Qualified Institutional Buyers ("QIBs" and such portion, the "QIB Portion"), provided that our Company, through its Board of Directors, may, in consultation with the BRLMs, allocate up to 60% of the QIB Portion to Anchor Investors on a discretionary basis, out of which one-third shall be reserved for domestic Mutual Funds only, subject to valid Bids being received from domestic Mutual Funds at or above the Anchor Investor Allocation Price, in accordance with the SEBI ICDR Regulations, In the event of under-subscription, or non-allocation in the Anchor Investor Portion, the balance Equity Shares shall be added to the Net QIB Portion. Further, 5% of the Net QIB Portion shall be available for allocation on a proportionate basis to Mutual Funds only, and the remainder of the Net QiB Portion shall be available for allocation on a proportionate basis to all QIB Bidders (other than Anchor Investors), including Mutual Funds, subject to valid Bids being received at or above the Offer Price. However, if the aggregate demand from Mutual Funds is less than 5% of the QIB Portion, the balance Equity Shares available for allocation in the Mutual Fund Portion will be added to the remaining Net QIB Portion for proportionate allocation to QIBs. Further, not more than 15% of the Offer shall be available for allocation on a proportionate basis to Non-Institutional Bidders of which (a) one-third portion shall be reserved for applicants with application size of more than ₹200,000 and up to ₹1,000,000; and (b) two-thirds portion shall be reserved for applicants with application size of more than ₹1,000,000, provided that the unsubscribed portion in either of such sub-categories may be allocated to applicants in the other sub-category of Non-Institutional Bidders, subject to valid Bids being received at or above the Offer Price and not more than 10% of the Offer shall be available for allocation to Retail Individual Bidders ("RIB") in accordance with the SEBI ICDR Regulations, subject to valid Bids being received at or above the Offer Price. All Bidders (except Anchor Investors) are mandatorily required to utilise the Application Supported by Blocked Amount ("ASBA") process by providing details of their respective ASBA accounts and UPI ID (defined hereinafter) in case of UPI Bidders (defined hereinafter) using the UPI Mechanism (defined hereinafter). as applicable, pursuant to which their corresponding Bid Amount will be blocked by the Self Certified Syndicate Banks ("SCSBs") or by the Sponsor Banks under the UPI Mechanism, as the case may be, to the extent of the respective Bid Amounts. Anchor Investors are not permitted to participate in the Offer through the ASBA Process. For further details, see "Offer Procedure" on page 612 of the RHP.

Bidders/Applicants should ensure that DP ID, PAN and the Client ID and UPI ID (for UPI Bidders bidding through UPI Mechanism) are correctly filled in the Bid cum Application Form. The DP ID, PAN and Client ID provided in the Bid cum Application Form should match with the DP ID, PAN, Client ID and UPI ID available (for UPI Bidders bidding through the UPI Mechanism) in the Depository database, otherwise, the Bid cum Application Form is liable to be rejected. Bidders/Applicants should ensure that the beneficiary account provided in the Bid cum Application Form is active. Bidders/Applicants should note that on the basis of the PAN, DP ID, Client ID and UPI ID (for UPI Bidders bidding through the UPI mechanism) as provided in the Bid cum Application Form, the Bidder/Applicant may be deemed to have authorized the Depositories to provide to the Registrar to the Offer, any requested Demographic Details of the Bidder/Applicant as available on the records of the depositories. These Demographic Details may be used, among other things, for giving Allotment Advice or unblocking of ASBA Account or for other correspondence(s) related to the Offer. Bidders/Applicants are advised to update any changes to their Demographic Details as available in the records of the Depository Participant to ensure accuracy of records. Any delay resulting from failure to update the Demographic Details would be at the Bidders/Applicants' sole risk.

Investors must ensure that their PAN is linked with Aadhaar and are in compliance with the notification issued by Central Board of Direct Taxes notification dated February 13, 2020 and read with press releases dated June 25, 2021, September 17, 2021 and March 28, 2023 and any subsequent press releases in this regard. CONTENTS OF THE MEMORANDUM OF ASSOCIATION OF OUR COMPANY AS REGARDS ITS OBJECTS: For information on the main objects of our Company, investors are requested to see "History and Certain Corporate Matters" beginning on page 315 of the RHP. The Memorandum of Association of our Company is a material document for inspection in relation to the Offer. For further details, see "Material Contracts and Documents for Inspection" beginning on page 694 of the RHP. LIABILITY OF THE MEMBERS OF OUR COMPANY: Limited by shares.

AMOUNT OF SHARE CAPITAL OF OUR COMPANY AND CAPITAL STRUCTURE: As on the date of the RHP, the authorised share capital of our Company is ₹ 10,000,000,000 divided into 1,000,000,000 Equity Shares of face value of ₹10 each. The issued, subscribed and paid-up Equity share capital of our Company is ₹8,758,420,460 divided into 875,842,046 Equity Shares of face value of ₹ 10 each. For details of the capital structure of our Company, see *Capital Structure* beginning on page 142 of the RHP.

NAMES OF THE INITIAL SIGNATORIES TO THE MEMORANDUM OF ASSOCIATION OF OUR COMPANY AND THE NUMBER OF EQUITY SHARES SUBSCRIBED BY THEM: The initial signatories of the Memorandum of Association of our Company were Mr. Kamesh Goyal, Mr. Philip Varghese, Ms. Jasleen Kohli, Mr. Sameer Bakshi, Mr. Farahnaz R Vadoliwala, Mr. Sudhanshu Misra and Mr. Tejas Saraf. For details of the share capital history and capital structure of our Company see "Capital Structure" beginning on page 142 of the RHP. LISTING: The Equity Shares offered through the RHP are proposed to be listed on the Stock Exchanges. Our Company has received 'in-principle' approvals for the listing of the

Equity Shares from the BSE pursuant to letters dated November 9, 2022 and June 19, 2023, respectively and from the NSE pursuant to letters dated November 10, 2022 and June 16, 2023, respectively. For the purposes of the Offer, the Designated Stock Exchange shall be National Stock Exchange of India Limited. A signed copy of the RHP. and the Prospectus shall be filed with the RoC in accordance with Sections 26(4) and 32 of the Companies Act, 2013. For further details of the material contracts and documents available for inspection from the date of the RHP until the Bid/ Offer Closing Date, see "Material Contracts and Documents for Inspection" on page 694 of the RHP. DISCLAIMER CLAUSE OF SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA ("SEBI"): SEBI only gives its observations on the offer documents and this does not constitute approval of either the Offer or the specified securities stated in the Offer Document. The investors are advised to refer to page 578 of the RHP for the full text of the disclaimer clause of SEBI

DISCLAIMER CLAUSE OF IRDAI: IRDAI does not undertake any responsibility for the financial soundness of the Company or for the correctness of any of the statements made or opinions expressed in this connection. The investors are advised to refer to page 585 of the RHP for the full text of the disclaimer clause of IRDAI.

DISCLAIMER CLAUSE OF BSE: It is to be distinctly understood that the permission given by BSE Limited should not in any way be deemed or construed that the RHP has been cleared or approved by BSE Limited nor does it certify the correctness or completeness of any of the contents of the RHP. The investors are advised to refer to the page 584 of the RHP for the full text of the disclaimer clause of BSE.

DISCLAIMER CLAUSE OF NSE (the Designated Stock Exchange): It is to be distinctly understood that the permission given by NSE should not in any way be deemed or construed that the Offer Document has been cleared or approved by NSE nor does it certify the correctness or completeness of any of the contents of the Offer Document. The investors are advised to refer to page 585 of the RHP for the full text of the disclaimer clause of NSE.

GENERAL RISKS: Investments in equity-related securities involve a degree of risk and investors should not invest any funds in the Offer unless they can afford to take the risk of losing their entire investment. Investors are advised to read the risk factors carefully before taking an investment decision in the Offer. For taking an investment decision, investors must rely on their own examination of our Company and the Offer, including the risks involved. The Equity Shares in the Offer have not been recommended or approved by SEBI, nor does SEBI guarantee the accuracy or adequacy of the contents of the RHP. Specific attention of the investors is invited to "Risk Factors" on page 41of the RHP.

IIFL SECURITIES nuvama

Nuvama Wealth Management Limited®

Inspire BKC, G Block, Bandra Kurla Complex,

Bandra East, Mumbai 400 051 Maharashtra, India

801 - 804, Wing A, Building No 3,

Telephone: +91 22 4009 4400

Investor Grievance E-mail:

Website: www.nuvama.com

E-mail: godigit.ipo@nuvama.com

customerservice.mb@nuvama.com

Contact Person: Manish Tejwani

SEBI Registration No.: INM000013004

(formerly known as Edelweiss Securities Limited)

ASBA* | Simple, Safe, Smart way of Application!!!

*Applications Supported by Blocked Amount ("ASBA") is a better way of applying to offers by simply blocking the fund in the bank account. For further details, check section on ASBA.

> Mandatory in public issues. No cheque will be accepted.

UPI-Now available in ASBA for Retail Individual Investors and Non Institutional Investor applying in public issues where the application amount is up to ₹ 500,000, applying through Registered Brokers, Syndicate, CDPs & RTAs. Retail Individual Investors and Non-Institutional Investors also have the option to submit the application directly to the ASBA Bank (SCSBs) or to use the facility of linked online trading, demat and bank account. Investors are required to ensure that the bank account used for bidding is linked to their PAN. Bidders must ensure that their PAN is linked with Aadhaar and are in compliance with CBDT notification dated February 13, 2020 and press release dated June 25, 2021 read with press release dated September 17, 2021, CBDT Circular No. 7 of 2022 dated March 30, 2022 read with the press release dated March 28, 2023.

IIFL Securities Limited[^]

Senapati Bapat Maro.

Lower Parel (West).

Pawan Kumar Jain

24" Floor, One Lodha Place.

Mumbai 400 013, Maharashtra, India

Investor Grievance ID: ig.ib@iiflcap.com

SEBI Registration Number: INM000010940

Contact Person: Harshvardhan Shah/

Telephone: +91 22 4646 4728

E-mail: godigit.ipo@iffcap.com

Website: www.iiflcap.com

ASBA has to be availed by all the investors except Anchor Investors except Anchor Investors with an application size of up to ₹ 500,000 in the Non-Institutional Portion. For details on the ASBA and UPI process, please refer to the details given in the Bid Cum Application Form and abridged prospectus and also please refer to the section "Offer Procedure" on page 612 of the RHP. The process is also available on the website of Association of Investment Bankers of India ("AIBI") and Stock Exchanges and in the General Information Document. The Bid Cum Application Form and the Abridged Prospectus can be downloaded from the list of banks that is displayed on the website of SEBI at www.sebi.gov.in/sebiweb/other/OtherAction.do?doRecognisedFpi=yes&intmld=43, respectively as updated from time to time. For the list of UPI apps and banks live on IPO, please refer to the link: www.sebi.gov.in. UPI Bidders Bidding using the UPI Mechanism may apply through the SCSBs and mobile applications whose names appear on the website of SEBI, as updated from time to time. Axis Bank Limited and HDFC Bank Limited have been appointed as the Sponsor Banks for the Offer, in accordance with the requirements of SEBI circular dated November 1, 2018 as amended. For Offer related queries, please contact the Book Running Lead Managers ("BRLMs") on their respective email IDs as mentioned below. For UPI related queries, investors can contact NPCI at the toll free number: 18001201740 and mail ld: ipo.upi@npci.org.in.

1 ICICI Securities

Morgan Stanley

ICICI Securities Limited Morgan Stanley India Company Private Limited 18F, Tower 2, One World Centre, Plot 841, ICICI Venture House Appasaheb Marathe Marg, Prabhadevi Jupiter Textile Mill Compound, Mumbai 400 025 Maharashtra, India Senapati Bapat Marg, Lower Parel, Telephone: +91 22 6807 7100 Mumbai 400 013, Maharashtra, India Telphone: +91 22 6118 1000 Email: godigit.ipo@icicisecurities.com Email: digitipo@morganstanley.com Investor grievance email: Investor Grievance email: customercare@icicisecurities.com Website: www.icicisecurities.com investors_india@morganstanley.com Contact Person: Shekher Asnani / Website: www.morganstanley.com/india Harsh Thakkar Contact Person: Ankit Garg SEBI Registration No.: INM000011179 SEBI Registration No.: INM000011203



Axis Capital Limited 1" Floor, Axis House. C-2 Wadia International Centre. PB Marg, Worli, Mumbai 400 025, Maharashtra, India Telephone: + 91 22 4325 2183 E-mail: godigit.ipo@axiscap.in Investor grievance e-mail: complaints@axiscap.in Website: www.axiscapital.co.in Contact Person: Jigar Jain SEBI Registration No.: INM000012029

BOOK RUNNING LEAD MANAGERS THOFC BANK

We understand your world

HDFC Bank Limited Investment Banking Group Unit no. 701, 702 and 702-A, 7th floor, Tower 2 and 3, One International Centre, Senapati Bapat Marg, Prabhadevi, Mumbai 400013 Telephone: +91 22 3395 8233

E-mail: godigitipo@hdfcbank.com Investor Grievance ID: investor.redressal@hdfcbank.com Website: www.hdfcbank.com Contact Person: Dhruv Bhavsar/Sanjay Chudasama

SEBI Registration Number: INM000011252 COMPANY SECRETARY AND COMPLIANCE OFFICER

1 to 6 Floor, Ananta One, Pride Hotel Lane, Narveer Tanaji Wadi, City Survey No. 1579, Shivajinagar, Pune 411005, Maharashtra, India. Telephone: 020 - 67495400; E-mail: cs@godigit.com; Website: https://www.godigit.com

Investors can contact our Company Secretary and Compliance Officer, the BRLMs or the Registrar to the Offer in case of any pre-Offer or post-Offer related problems, such as non-receipt of refund orders or non-receipt of funds by electronic mode. IFL Securities Limited is an associate of our Company in terms of the SEBI Merchant Bankers Regulations and Regulations and Regulations and Regulations. IIFL Securities Limited would be involved only in the marketing of the Offer

"Pursuant to order passed by Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench dated April 27, 2023, the merchant banking business of Edelweiss Financial Services Limited ("Nuvama") and therefore the said merchant banking business is part of Nuvama.

Teias Saraf, GO DIGIT GENERAL INSURANCE LIMITED

AVAILABILITY OF THE RHP: Investors are advised to refer to the RHP and the "Risk Factors" beginning on page 41 of the RHP before applying in the Offer. A copy of the RHP will be made available on the website of SEBI at www.sebi.gov.in and is available on the websites of the BRLMs, ICICI Securities Limited at www.icicisecurities.com, Morgan Stanley India Company Private Limited at www.morganstanley.com/india, Axis Capital Limited at www.axiscapital.co.in, HDFC Bank Limited at www.hdfcbank.com, IIFL Securities Limited at www.iiflcap.com and Nuvama Wealth Management Limited at www.nuvama.com, the website of the Company, GO DIGIT GENERAL INSURANCE LIMITED at https://www.godigit.com and the websites of the Stock Exchanges, for BSE at www.bseindia.com and for NSE Limited at www.nseindia.com.

AVAILABILITY OF THE ABRIDGED PROSPECTUS: A copy of the Abridged Prospectus shall be available on the website of the Company, the BRLMs and the Registrar to the Offer at https://www.godigit.com, www.icicisecurities.com, www.morganstanley.com/india, www.axiscapital.co.in, www.hdfcbank.com, www.liflcap.com, www.nuvama.com and www.linkintime.co.in, respectively,

AVAILABILITY OF BID CUM APPLICATION FORM: Bid cum Application Form can be obtained from the Registered Office of our Company, GO DIGIT GENERAL INSURANCE LIMITED: Telephone: +91 20 67495400; BRLMs: ICICI Securities Limited, Telephone: +91 22 6807 7100; Morgan Stanley India Company Private Limited, Telphone: +91 22 6118 1000; Axis Capital Limited, Telephone: + 91 22 4325 2183; HDFC Bank Limited, Telephone: +91 22 3395 8233; IIFL Securities Limited, Telephone: +91 22 4646 4728 and Nuvama Wealth Management Limited, Telephone: +91 22 4009 4400 and Syndicate Members: HDFC Securities Limited, Telephone: +91 22 3075 3400 and Nuvama Wealth Management Limited (formerly known as Edelweiss Securities Limited), Telephone: +91 22 4009 4400 and at selected locations of Sub-Syndicate Members (as given below), Registered Brokers, SCSBs, Designated RTA Locations and Designated CDP Locations for participating in the Offer. Bid cum Application Forms will also be available on the websites of the Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com and at all the Designated Branches of SCSBs, the list of which is available on the websites of the Stock Exchanges and SEBI. SUB-SYNDICATE MEMBERS: Almondz Global Securities Limited; Anand Rathi Share & Stock Brokers Ltd.; Anand Share Consultancy; ANS Pvt Limited; Ashwani Dandia & Co; Axis Securities Limited; Centrum Broking Limited; Centrum Wealth Management Ltd.; Choice Equity Broking Private Limited; Dalal & Broacha Stock Broking Pvt Limited; DAM Capital Ltd.; DB(International) Stock Brokers Ltd; Equiras; Eureka Stock & Share Broking Services Ltd; Finwizard Technology Pvt Ltd; G Raj & Co. (Consultants) Limited; HDFC Securities Limited;

IDBI Capital Markets & Securities Limited; IFCI Financial Services Ltd.; Inga Ventures Pvt Ltd; Inventure Growth & Securities Ltd; J M Financial Services Ltd; Jhaveri Securities; JM Financial Ltd; Jobanputra Fiscal Services Pvt. Ltd; Kalpataru Multiplier Limited; Kantilal Chhaganlal Securities Pvt Ltd; Keynote Capitals Limited; KJMC Capital Market Services Limited; KJMC Financial Services Ltd.; Kotak Mahindra Capital Company Ltd.; Kotak Securities Ltd.; Lakshmishree Investment & Securities Pvt Limited; LKP Securities Limited; Inventure Growth & Securities Ltd.; Marwadi Shares & Finance Ltd.; Motilal Oswal Financials Services Ltd.; Motilal Oswal Securities Limited; Next World; Nextbillion Technology Pvt. Ltd; Nirmal Bang Securities Pvt. Ltd.; Nuvama Wealth Management Limited; Patel Wealth Advisors Pvt Limited; Prabhudas Liladhar Pvt Ltd; Pravin Ratilal Share & Stock Brokers. Limited; Religare Broking Pvt Ltd; Religare Securities Ltd; Rikhav Securities Ltd; RR Equity Brokers Pvt. Ltd; SBI Capital Securities Ltd; Sharekhan Ltd; SMC Global Securities Ltd; Sunidhi Securities And Finance Ltd; Systematix Shares and Stocks (India) Limited; Tanna Financial Services; Trade Bulls Securities (P) Ltd; Upstock Pvt Ltd; YES Securities (India) Limited and Zerodha Broking Ltd.

PUBLIC OFFER BANK: Axis Bank Limited. | REFUND BANK AND ESCROW COLLECTION BANK: HDFC Bank Limited.

SPONSOR BANKS: Axis Bank Limited and HDFC Bank Limited. UPI: UPI Bidders can also Bid through UPI Mechanism

All capitalised terms used herein and not specifically defined shall have the same meaning as ascribed to them in the RHP.

For GO DIGIT GENERAL INSURANCE LIMITED On behalf of the Board of Directors Tejas Saraf

REGISTRAR TO THE OFFER

LINK Intime

Link Intime India Private Limited

C-101, 1" Floor, 247 Park

L.B.S. Marg, Vikhroli West

Investor grievance email:

godigit.ipo@linkintime.co.in

Website: www.linkintime.co.in

Telephone: +91 810 811 4949

Email: godigit.ipo@linkintime.co.in

Contact person: Shanti Gopalkrishnan

SEBI Registration No.: INR000004058

Mumbai 400 083,

Maharashtra, India

Place: Pune

Date: May 9, 2024

Company Secretary & Compliance Officer GO DIGIT GENERAL INSURANCE LIMITED is proposing, subject to receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to make an initial public offer of its Equity Shares and has filed a red herring prospectus dated May 8, 2024 with the RoC. The RHP is made available on the website of the SEBI at www.sebi.gov.in as well as on the website of the BRLMs i.e., ICICI Securities Limited at www.icicisecurities.com, Morgan Stanley India Company Private Limited at www.morganstanley.com/and Nuvama Wealth Management Limited at www.nuvama.com, the website of the NSE not rely on the DRHP for making any investment decision but can only rely on the information included in the Red Herring Prospectus. The Equity Shares have not been and will not be registered under the United States Securities Act of 1933, as amended ("U.S. Securities Act") or any state securities are not been and will not be registered under the United States, and unless so registered, may not be offered or sold within the United States, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements

of the U.S. Securities Act and applicable U.S. state securities laws. Accordingly, the Equity Shares are being offered and sold (i) in the United States solely to "qualified institutional buyers" (as defined in Rule 144A under the U.S. Securities Act) in transactions exempt from the registration requirements of the U.S. Securities Act and (ii) outside the United States in offshore transactions in reliance on Regulation S of the U.S. Securities Act and the applicable laws of each jurisdiction where such offers and sales are made. CONCEPT



HEADS UP VENTURES LIMITED

CIN: L52390MH2011PLC213349 Registered Office: Plot No. E-132, M.I.D.C., Tarapur Industrial Area, Boisar, Dist. Palghar - 401506 Tel. No:- +91-22-24117743 Email:- cs@huvl.in Website: www.huvl.in



Extract of Audited Financial Results for the Quarter and Financial Year ended 31st March, 2024

Ouarter Ended

(Rs. In Lakh, except earnings per share)

Year Ended

No.	Particulars				6 V	
		31.03.2024 (Audited)	31.12.2023 (Unaudited)	31.03.2023 (Audited)	31.03.2024 (Audited)	31.03.2023 (Audited)
1	Total Income from Operations	20.23	1.71	12.89	78.96	151.07
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	(195.83)	(72.26)	(503.96)	(431.79)	(974.98)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(195.83)	(72.26)	(503.96)	(431.79)	(974.98)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(195.83)	(72.26)	(503.96)	(431.79)	(965.53)
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	(184.55)	(70.65)	(500.44)	(421.59)	(962.01)
6	Equity Share Capital	2208.26	2208.26	2208.26	2208.26	2,208.26
7	Other Equity	-		_	-	-
8	Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations) - 1. Basic	(0.89)	(0.33)	(2.28)	(1.96)	(4.37)
	2. Diluted	(0.89)	(0.33)	(2.28)	(1.96)	(4.37)

Notes:

Date: May 9, 2024

Place: Mumbai

1. The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their respective meetings held on 9th May, 2024.

2) The above is an extract of the detailed format of Annual Audited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Annual Audited Financial Results are available on the website of the BSE Limited at their website: www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at their website: www.nseindia.com and on the website of the Company: www.huvl.in

> By Order of the Board of Directors For **HEADS UP VENTURES LIMITED**

> > Sd/-**HANSRAJ RATHOD** MANAGING DIRECTOR DIN:07567833



MUTUAL

Nippon Life India Asset Management Limited

(CIN - L65910MH1995PLC220793)

Registered Office: 4th Floor, Tower A, Peninsula Business Park, Ganapatrao Kadam Marg, Lower Parel (W), Mumbai - 400 013. Tel No. +91 022 6808 7000

> Fax No. +91 022 6808 7097 • mf.nipponindiaim.com **NOTICE NO. 13**

Record Date May 14, 2024#

Notice is hereby given that the Trustee of Nippon India Mutual Fund ("NIMF") has approved the following Distribution on the face value of Rs. 10/- per unit under Income Distribution cum capital withdrawal (IDCW) option of the undernoted scheme of NIMF, with May 14, 2024 as the record date:

Name of the Scheme(s)	Amount of Distribution (₹ per unit)*	NAV as on May 08, 2024 (₹ per unit)	
Nippon India Balanced Advantage Fund - IDCW Option		32.5639	
Nippon India Balanced Advantage Fund - Direct Plan - IDCW Option	0.2000	43.8562	

*Income distribution will be done, net of tax deducted at source, as applicable.

#or the immediately following Business Day if that day is a non-business day Pursuant to payment of dividend/IDCW, the NAV of the Scheme will fall to the extent

of payout, and statutory levy, if any. The IDCW payout will be to the extent of above mentioned Distribution amount per unit or to the extent of available distributable surplus, as on the Record Date mentioned above, whichever is lower.


For units in demat form: IDCW will be paid to those Unitholders/Beneficial Owners whose names appear in the statement of beneficial owners maintained by the Depositories under the IDCW Plan/Option of the Scheme as on record date.

All unit holders under the IDCW Plan/Option of the above mentioned scheme, whose names appear on the register of unit holders on the aforesaid record date, will be entitled to receive the IDCW.

> For Nippon Life India Asset Management Limited (Asset Management Company for Nippon India Mutual Fund)

Authorised Signatory Good gets better

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.



Mumbai

May 09, 2024









लासलगाव मनमाड मार्गावर झालेल्या

अपघातात दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

TELE LE

तारापूर अणुभट्टीतून वीजनिर्मितीस विलंब

तारापूर येथे उभारण्यात आलेल्या देशातील पहिल्या दोन अणुभट्ट्या कार्यान्वित होण्यास आणखी पाच महिने विलंब लागणार आहे. गेल्या चार महिन्यांपासून दुरुस्तीसाठी बंद असलेल्या या अणुभट्ट्या आज, ९ मे २०२४पासून कार्यान्वित होणे अपेक्षित होते. मात्र, दुरुस्तीसाठी आवश्यक असलेल्या विशेष वाहिन्या (पाइप) इटलीतून येण्यास विलंब होत असल्याने या अणुभट्ट्यांतून वीजनिर्मिती सुरू होण्यास आता नोव्हेंबर उजाडण्याची चिन्हे आहेत.

सन १९६९ मध्ये तारापूर येथे सुरू झालेल्या देशातील पहिल्या दोन अणुभट्ट्यांच्या बाह्यभागातील प्राथमिक अभिसरण प्रणाली (प्रायमरी रिसर्क्यूलेशन) पाइपिंगमध्ये अतिसूक्ष्म चिरा गेल्याचे निदर्शनास आल्याने ही प्रणाली बदलण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. नोव्हेंबर २०१९मध्ये इंधन पुनर्भरणीसाठी घेतलेल्या 'शटडाऊन'दुरम्यान या अतिसूक्ष्म चिरा निदुर्शनास आल्या होत्या. १०० वेल्डिंग जोडण्यापैकी १७ जोडण्यांची यादृच्छिक पद्धतीने तपासणी केल्यानंतर या भागांची दुरुस्ती करण्याऐवजी संपूर्ण प्रणालीमधील पाइपलाइन बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. प्राथमिक प्रतिबंधित क्षेत्रात असणारा किरणोत्सर्ग, जागेची मर्यादा तसेच या प्रणालीमधील इतर उपकरणांची उपयुक्तता कायम ठेवून पाइपलाइन बदलण्याचे काम आव्हानात्मक होते. या कामासाठी देशपातळीवर निविदा काढून ३५१ कोटी रुपयांचे कार्यादेश जारी करण्यात आले.

मात्र विशिष्ट रसायन मिश्रित धातूच्या पाइपचे उत्पादन व उपलब्धता इटली येथून होण्यास विलंब झाला. त्यामुळे आता हे पाइप आल्यानंतर बसवण्यास १५ सप्टेंबर उजाडणार आहे. तसेच त्यानंतर दीड महिना या यंत्रणेची चाचणी करून प्रकल्प कार्यान्वित करण्यात येईल. त्यामुळे या दोन्ही अणुभट्ट्यांमधून नोव्हेंबरपासून वीजनिर्मिती सुरू होईल, अशी शक्यता आहे.या प्रणाली बदलासोबत सुरक्षिततेची व वीजनिर्मितीची संबंधित इतर अनेक महत्त्वपूर्ण प्रणालींची सुरक्षा संदर्भातील तपासणी व देखभाल दुरुस्ती करण्यात आल्याने या दोन अण्भट्ट्यांमधून वीजनिर्मिती किमान पुढील १० वर्षे सुरू राहतील असे तारापूर अणुऊर्जा केंद्राचे प्रकल्प संचालक संजय मुलकलवार यांनी 'लोकसत्ता'ला सांगितले. त्याचबरोबर प्रकल्पाच्या विविध बांधकामांची अद्यायावत पद्धतीने तपासणी करण्यात आली असून अनेक सुरक्षा संदुर्भातील प्रणालींचे नूतनीकरण करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. २१० मेगावॅट क्षमतेने १९६९ पासून वीज निर्मिती करणारा प्रकल्प काही तांत्रिक कारणांमुळे १९८४ पासून १६० मेगावॅट क्षमतेने ऊर्जा निर्मिती करत आहेत. सन २०२० पर्यंत तारापूरच्या अणुभट्टी एक व दोनमधून निर्मित होणारी वीज दोन रुपये ४१ पैसे प्रति

युनिट इतक्या माफक दुराने महाराष्ट्र व गुजरात राज्याला

देण्यात येत होती. प्रणाली सुधारण्यासाठी मोठा भांडवली

खर्च झाल्याने या वीज दुरामध्ये किंचित वाढ होण्याची

हे काम ९ मे २०२४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते

पोलिसावर प्राणघातक हल्ला



वसई दि. ९। प्रतिनिधी

नियंत्रण कक्षात मदतीसाठी फोन आल्यानंतर घटनास्थळावर गेलेल्या पोलिसावरच प्राणघातक हल्ला केल्याची घटना नालासोपारामध्ये उघडकीस आली आहे. नालासोपारा पर्वेच्या संतोष भवन येथील साईराम चाळीत रविवारी रात्री पती-पत्नीचे भांडण सुरू होते. रात्री ९ च्या सुमारास पत्नीने मद्यपी पती अरूण सिंग याला एका गाळ्यात बंद करून ठेवले होते. त्याने पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन केला होता.

संतोष भूवन येथे गस्तीवर असणारे बीट मार्शल मच्छिंद्र राठोड हे गस्तीवर होते. त्यांनी गाळ्याचे दार उघडले. मात्र आत असलेल्या सिंग याने स्टीलच्या पाईपने राठोड यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात पोलीस शिपाई मच्छिंद्र राठोड गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्यात ५ टाके पडले आहेत. याप्रकरणी पेल्हार पोलिसांनी हल्ला करणार्याड अरूण सिंग याला हत्येचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा आदी गुन्हे दाखल करून अटक केली आहे, अशी माहिती पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी

मनमाड लासलगाव महामार्गाची रुदी वाढवावी शहरात सर्वत्र झपाट्याने महामार्गोची वाढ होत आहे यात अनेक दूतगती महामार्ग चार पदरी करण्यात आली आहे मात्र मनमाड लासलगाव हा महामार्ग अजूनही एकेरीच आहे. या महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढली आहे .यामुळे मनमाड ते लासलगाव दरम्यान रोज छोटे-मोठे अपघात होऊन अनेक जण जखमी होत आहे?. यामुळे मनमाड ते लासलगाव या महामार्गाची रुंदी वाढवण्याची आवश्यकता असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

मनमाड प्रतिनिधी मनमाड शहरातील गौतम नगर येथील रहिवासी पवन विनोद जाधव वय

होते. याच वेळी रायपूर येथील खंडेराव महाराज मंदिराजवळील वर्ष 20 तर त्याचा मित्र

एच 19 डी व्ही 73 94 गाडीसोबत समोरासमोर धडक

गाडीने लासलगाव मार्गे

विंचूर कडे निघाले

मित्र योगेश हे दोघे गंभीर जखमी झाले घटनेची माहिती मिळताच रायपर येथील पोलीस पाटील घटनास्थळी जाऊन मदत कार्य सुरू केले दोन्ही तरुणांना मनमाड उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले ?. यावेळी त्यांच्यावर प्रथम उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी मालेगाव येथे नेण्यात आले

मात्र मालेगाव कडे जात असताना अर्धया रस्त्यातच दोघांची प्राणज्योत मालवली या असून पुढील तपास पोलीस

माजी सैनिकाच्या दुचाकीच्या डिक्कीतून ४९ हजार रुपयांची चोरी ;पोलिसात गुन्हा दाखल

नाशिक प्रतिनिधी - माजी सैनिकास बोलण्यात गुंतवुन भामट्यांनी दुचाकीच्या डिक्कीतून रोकड असलेली बॅग चोरून नेली. या बॅगेत सुमारे 49 हजाराची रोकडसह महत्वाची कागदपत्र होती. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भगवान हिंदूराव पाटील (रा.करंजकरनगर,दसक) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पाटील मंगळवारी (दि.8) बँकेत्न रोकड काढून ड्राय फ्रुट घेण्यासाठी सुभाषरोड भागात गेले असता ही घटना घडली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर

दुकानासमोर ते आपली अ?क्टीव्हा पार्क करीत असतांना ही घटना घडली. अनोळखी व्यक्तीने गाठून त्यांना बोलण्यात गुंतविले. यावेळी त्याने पैसे खाली पडले असल्याची बतावणी केल्याने पाटील पडताळणी करीत असतांना भामट्यांनी संधी

चोरट्यांनी त्यांच्या दुचाकीची डिक्की उघडून त्यातील हॅण्ड बॅग चोरून नेली. या बॅगेत रोकडसह कागदपत्र होती. अधिक तपास उपनिरीक्षक

वीस लाखाच्या खंडणीसाठी बाप लेकाने दिली बिल्डरला जीवे ठार मारण्याची धमकी

नाशिक प्रतिनिधी - वीस लाखाच्या खंडणीसाठी बापलेकाने एका बिल्डरला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात खंडणीखोरांपैकी एक संशयित नुकताच कारागृहातून बाहेर पडल्याचे कळते.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सुर्यभान गयाजी जाधव व ओम सुर्यभान जाधव (रा.पेठ गल्ली गंगापूरगाव) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित बापलेकाचे नाव आहे. याबाबत समिर शामराव केदार (रा.वसंत मार्केट.कॅनडा कॉर्नर) यांनी फिर्याद दिली आहे.

त्यांचे वसंत मार्केट भागात कार्यालय आहे. केदार खंडणीची मागणी केली. तसेच माध्यमातून आर्थिक व्यवहार असल्याचे बोलले जाते. त्यातूनच ही घटना घडल्याचा अंदाज लावला जात आहे. अन्य गुन्हयात अडकलेला जाधव काही दिवसांपूर्वीच कारागृहाबाहेर पडला आहे.



शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सोबत घेवून हे कृत्य केले आहे. केदार यांचे वडिल गेल्या 23 एप्रिल रोजी वसंत मार्केट येथील कार्यालयात असतांना संशयित बापलेकाने त्यांना केदार यांचा लॅण्ड डेव्हलपींगचा व्यवसाय असून गाठले. यावेळी संशयितांनी 20 लाख रूपयांच्या आणि संशयित यांच्यात खरेदी विक्रीच्या दिवसाच्या आत न मिळाल्यास तुमच्या मुलास मारून टाकेल अशी धमकी दिल्याने केदार यांनी

अधिक तपास जमादार अनिल उबाळे करीत

मोदींचा चेहरा लावणाऱ्या कारवाई

नांदगावातील शिवप्रेमी जनतेने दिले पोलिसांना निवेदन

०९ मे. **नांदगाव प्रतिनिधी** - छत्रपती नरेंद्र मोदी यांचा चेहरा महाराजांचा अपमान करणारूयावर कारवाई नाशिकच्या नांदगाव शहरातील शिवकन्या संगिता सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली येथील शिवप्रेमी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

सबंध महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे पंचप्राण असलेले आणि आमचा मान अभिमान असलेले

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चेहऱ्यावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा लावून नरेंद्र मोदी यांना छत्रपती शिवाजी शहरातील शिवप्रेमी जनतेच्या कोणताही व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज यांची बरोबरी त्रिवेदी फेसबुक वापरकर्त्यावर व त्याच्या टूर

HUP



जगातील कुठलही व्यक्ती छ. शिवाजी महाराजांची बरोबरी करू शकत नाही शिवप्रेमींच्या भावना

कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी असे निवेदन नांदगाव स्टेशनचे ठाणे

आहे. यावेळी संगीता सोनवणे, फुले शाहू आंबेडकर विचाराचे फिरोज शेख,सुमित सोळाशे तुषार अंमलदार राजू मोरे यांना दिले चव्हाण,स्वराज्य शर्मा,राहुल

कुलकर्णी, रवी कुलकर्णी, हर्ष पांडे,गौरव वसीम,आदी शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाढवण बंदरामुळे ९० लाख रोजगारनिर्मिती, 'जेएनपीए'च्या अध्यक्षांचा विश्वास

पालघर दि. ९। प्रतिनिधी

जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाचे (जेएनपीए) सध्या सुरू असणारा विस्तारीकरण प्रकल्प एप्रिल २०२५ मध्ये पूर्णपणे कार्यरत होणार आहे. वाढवण बंदराची उभारणी झाल्यास पुढील १० वर्षांत १० लाख प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असून महाराष्ट्राचे भविष्य पालघरमध्ये राहणार असल्याचे प्रतिपादन जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष उन्मेश वाघ यांनी केले. जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाचा विस्तारीकरण प्रकल्प अंतिम टप्प्यात

९० वर्षीय मुलीचा

तरणतलावात बुड्डन मृत्यू

वसई दि. ९। प्रतिनिधी

रॉयल रिसॉर्ट मध्ये असलेल्या

तरणतलावात बुडून दहा वर्षीय

चिमुकलीचा मृत्यू झाला आहे.

रिद्धी माने असे या दुर्घटनेत मरण

पावलेल्या मुलीचे नाव आहे. वसई

विरारच्या समुद्र किनाऱ्यावर अनेक

रिसॉर्ट आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टी

लागल्याने या रिसॉर्ट मध्ये पर्यटक

मोठ्या संख्येने येत असतात.

बुधवारी सकळी विरारच्या कारगिल

नगर येथे राहणारी एक महिला आपल्या मुलीसह रानगावच्या

रॉयल रिसॉर्ट मध्ये आली होती.

रिद्धी ही तरणतलावात आईसह

उतरली होती. काही वेळाने तिथे

आई रिसॉर्टच्या खोलीमध्ये गेली

होती. तेव्हा रिद्धी च्या पाण्यात

तपास चालू असून त्यानंतर पृढील

कारवाई केली जाईल अशी माहिती

वसई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस

निरीक्षक रणजीत आंधळे यांनी

दिली.

मृत्यू झाला. या प्रकरणी ऑम्ही अपमृत्यूची नोंद केली आहे.

वसईच्या रानगाव येथील

असून बंदरातील पद्धतींमधील कार्यक्षमता वाढवली तरी या बंदरात सध्या हाताळणी होणाऱ्या सुमारे साडेसहा दशलक्ष कंटेनरचे प्रमाण १० दशलक्षांपर्यंत पोहोचू शकेल अशी शक्यता आहे. अशा स्थितीत देशातील निर्यात व आयात क्षेत्रात होणारी वाढ व होणारा औद्योगिक विकास पाहता भविष्याच्या दृष्टिकोनातून वाढवण येथे बंदर उभारणी करणे आवश्यक झाल्याचे वाघ यांनी सांगितले. बंदराची आखणी करणे व संकल्पना करून प्रत्यक्ष उभारणी करण्याची प्रक्रिया ही सुमारे १० वर्षांची असल्याने या दृष्टीकोनातून बंदर उभारणीसाठी जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.



शहर व औद्योगिक विकास महामंडळ (महाराष्ट्र) मर्यादित उद्यान विभाग

शहर व औद्योगिक विकास महामंडळ (महाराष्ट्र) मर्यादित (सिडको लि.) च्या हद्दीतील खाली नमूद केल्याप्रमाणे मा. कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळ लि., यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सुरक्षित उड्डाणाकरिताच्या उंचीच्या मर्यादांच्या अनुषंगाने अडथळा ठरणारी झाडे काढण्यास (पुनर्रोपण/तोडणे) रीतसर परवानगी मागितली आहे.

अ.क्र.	झाडे तोडावयाचे ठिकाण	अर्जदाराचे नाव	बाधित होणारी झाडे
१.		मा. उप व्यवस्थापक, मुंबई जे.एन.पी.टी. पोर्ट रोड कंपनी लि., सर्व्हें क्र. ६३, एनएच-४बी 'डी पॉईट' चिंचपाडा-कळंबोली बायपास रोड, पनवेल - ४१०२०६	
		एकूण	१६

सदर सुरक्षित उड्डाणाकरिताच्या उंचीच्या मर्यादांच्या अनुषंगाने अडथळा ठरणारी झाडे काढण्यास (पुनर्रोपण/तोडणे) परवानगी देणे अगोदर महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ चे कलम ८ (३) अन्वये हरकती मागविण्यांत येत आहेत. तरी कोणाच्या काही हरकती असल्यास ७ दिवसांच्या आत उद्यान विभाग, सिडको लि., ८ वा मजला, रायगड भवन, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई येथे लेखी स्वरुपात देण्यांत याव्यात. मुदतीत हरकत न आल्यास झाडे काढण्यास (पुनर्रोपण/तोडणे) वरील अधिनियमानुसार सशर्त परवानगी देणेबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

CIN - U99999 MH 1970 SGC-014574 www.cidco.maharashtra.gov.in

वृक्ष अधिकारी, सिडको लि. सिडको/जनसंपर्क/१५/२०२४–२५

हेडस् अप व्हेंचरस् लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: प्लॉट नं. ई १३२, एम.आय.डी.सी., तारापुर इंडस्ट्रियल एरिया, बोईसर, जिल्हा- पालघर - ४०१५०६ फोन नं. +९१-२२-२४११७७४३ **ई-मेल:** cs@huvl.in • वेबसाईट: www.huvl.in



३१ मार्च २०२४ रोजी संपलेले तिमाही आणि वार्षिक लेखापरिक्षित आर्थिक निष्कर्ष

(₹ लक्ष, प्रति समभाग मिळकत वगळता वार्षिक संपलेले तिमाही संपलेले तपशील ३१.१२.२०२३ ३१.०३.२०२४ \$9.03.7073 39.03.7078 39.03.2023 (अलेखापरिक्षित) (लेखापरिक्षित) (लेखापरिक्षित) (लेखापरिक्षित) (लेखापरिक्षित) एकुण कामकाजातून उत्पन्न १५१.०७ २०.२३ १२.८९ कालावधीकरीता निव्वळ नफा / (तोटा) (करपूर्व, अपवादात्मक आणि विलक्षण असाधारण बार्बीपुर्वी) (७२.२६) (५०३.९६) (४३१.७९) (९७४.९८) (१९५.८३) कालावधीकरीता निव्वळ नफा / (तोटा) करपूर्व (अपवादात्मक आणि विलक्षण असाधारण बाबीनंतर) (१९५.८३) (७२.२६) (403.98) (४३१.७९) (९७४.९८) कालावधीकरीता निव्वळ नफा / (तोटा) करोत्तर (१९५.८३) (७२.२६) (403.98) (४३१.७९) (९६५.५३) कालावधीकरीता एकूण संयुक्त उत्पन्न (समावेश नफा/ (तोटा) (करोत्तर) आणि इतर व्यापक उत्पन्न (करोत्तर) (१८४.५५) (७०.६५) (400.88) (828.48)(९६२.०१) समभाग भांडवल २,२०८.२६ २,२०८.२६ २,२०८.२६ २,२०८.२६ २,२०८.२६ इतर भांडवल प्रति समभाग मिळकत (प्रत्येकी रू. १०) (चालु आणि बंद ऑपरेशनसाठी) १. मूळ प्रतिभाग (٥.८९) (0.33) (२.२८) (१.९६) (४.३७) २. मिश्रित प्रतिभाग (٥.८९) (0.33) (२.२८) (१.९६) (४.३७)

टिपा:

उपरोक्त आर्थिक निष्कर्षाचे पुनरावलोकन लेखा समितीद्वारे आणि संचालक मंडळाच्या दिनांक ९ मे, २०२४ रोजी आयोजित करण्यात आलेल्या सभेत त्यांना मान्यता देण्यात आलेली

वर दिलेला नमुना हा सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ मधील विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे सादर करण्यात आलेल्या संपलेल्य तिमाहीच्या आणि वार्षिक लेखापरिक्षित आर्थिक निष्कर्षांमधील उतारा आहे. लेखापरिक्षित आर्थिक निष्कर्षांचा संपलेल्या तिमाहीचा आणि वार्षिकचा तपशीलवार संपूर्ण नमुना बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com या संकेतस्थळावर आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या www.nseindia.com या संकेतस्थळावर तसेच कंपनीच्य www.huvl.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

> **हेडस् अप व्हेंचर्स लिमिटेड** करिता हस्ता / हंसराज राठोड

> > **डीआयएन:**०७५६७८३३

दिनांक : ९ मे, २०२४ ठिकाण : मुंबई

संचालक मंडळाच्या आदेशान्वये व्यवस्थापकीय संचालक